

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना /  
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाचे  
अंशदान व त्यावरील व्याज / लाभ इ. रकमा  
शासनाचे लेख्यात समायोजित करणेकरिता  
लेखाशीर्ष निश्चित करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : रानिप्र-२०२४/प्र.क्र.४५/सेवा-४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : ०१.०१.२०२५.

- संदर्भ :** १) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : अंनियो-१००५/१२६/सेवा-४, दि.३१.१०.२००५.  
२) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : अंनियो-१००७/१८/सेवा-४, दि.०७.०७.२००७.  
३) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : अंनियो-१००७/६९/सेवा-४, दि.३०.०१.२००९.  
४) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : अंनियो-१००९/प्र.क्र.१/सेवा-४, दि.१२.११.२०१०.  
५) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : अंनियो-२०१२/प्र.क्र.९३/सेवा-४, दि.२७.०८.२०१४.  
६) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक : अंनियो-२०१५/(NPS)/प्र.क्र.३२/सेवा-४,  
दि.०६.०४.२०१५.  
७) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक : अंनियो-२०१७/प्र.क्र.२६/सेवा-४, दि.२८.०७.२०१७.  
८) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक : रानिप्र-२०२३/प्र.क्र.५७/सेवा-४, दि.२४.०८.२०२३ व  
समक्रमांकाचे शासन शुध्दीपत्रक दि.२०.११.२०२३.

### शासन परिपत्रक :

दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी संदर्भ क्र.१ अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली असून योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहे.

२. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना संदर्भ क्र.५ च्या शासन निर्णयान्वये दि.०१.०४.२०१५ पासून केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या (NPS) (स्तर-१) अंमलबजावणीची कार्यपद्धती संदर्भ क्र.६ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ लागू करण्यात आली आहे. अशा प्रकरणी शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ / व्याज शासनाच्या लेख्यात जमा करण्याचे खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

(१) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजने अंतर्गत दि.०१.११.२००५ रोजी किंवा तदनंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू झालेल्या ज्या अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ च्या तरतुदी लागू ठरल्या आहेत, अशा अधिकारी / कर्मचारी यांची परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास वित्त विभाग, शासन निर्णय क्र.अंनियो-१००९/प्र.क्र.१/सेवा-४, दि.१२.११.२०१० सोबतचे जोडपत्र-१ मधील ५(ड) नुसार सदर कर्मचाऱ्यास केवळ त्याचे अंशदान व त्यावरील

व्याज देय ठरते, अशी तरतूद आहे. तथापि, सदर प्रकरणी शासनाचे / नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील व्याजाची रक्कम खालील नमूद मुख्य लेखाशीर्षा अंतर्गत शिल्लकी जमा राहते.

अ.क्र.	प्रवर्ग	लेखाशीर्ष
१	राज्य शासकीय कर्मचाऱ्याचे नियोक्त्याचे / शासनाचे अंशदान	८३४२-इतर ठेवी, ११७-परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना, (०१)(०१)-परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना, शासनाचे अंशदान, स्तर-१ (८३४२-५०९९), ३२-अंशदाने
२	भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यासाठी नियोक्त्याचे / शासनाचे अंशदान	८३४२-इतर ठेवी, ००, ११७-परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना, (०२)(१५)-परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी (भाप्रसे) स्तर-१ खाली शासनाचे अंशदान (८३४२-५३६६)
३	भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यासाठी नियोक्त्याचे / शासनाचे अंशदान	८३४२-इतर ठेवी, ००, ११७-परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना, (०२)(०९)-परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी (भापोसे) स्तर-१ खाली शासनाचे अंशदान (८३४२-५०२६)
४	भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यासाठी नियोक्त्याचे / शासनाचे अंशदान	८३४२-इतर ठेवी, ००, ११७-परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना, (०२)(१६)-परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी (भावसे) स्तर-१ खाली शासनाचे अंशदान (८३४२-५३७५)

(२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अंनियो-२०१७/प्र.क्र.२६/सेवा-४, दि.२८.०७.२०१७ मधील भविष्य निर्वाह निधी योजना लागू झालेल्या प्रकरणी सभासदास शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज अनुज्ञेय होत नसून फक्त सभासदाचे स्वतःचे अंशदान व त्यावरील व्याज देय होते, अशी तरतूद नमूद आहे. अशा प्रकरणी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांचेकडे सभासदाच्या प्रान क्रमांकावर जमा असलेला संचित निधी (Accumulated Fund) संबंधित कोषागार अधिकारी ERM सुविधेद्वारे परत मागवून प्राप्त रकमांचे दोन भाग करून प्रथम भाग मुख्य लेखाशीर्ष ८००९-राज्य भविष्य निर्वाह निधीमध्ये चलनाने जमा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांना रक्कम वर्ग करतात. कोषागार अधिकारी वरील रकमेचा दुसरा भाग राज्य शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील नियोक्त्याच्या अंशदानाच्या संकेतांकाखाली शासन लेख्यामध्ये जमा करेल, अशी तरतूद आहे.

(३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.रानियो-२०२२/प्र.क्र.३४/सेवा-४, दि.३१.०३.२०२३ अन्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान इ. लाभ अनुज्ञेय करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित रुग्णता सेवानिवृत्त कर्मचारी / मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला प्रदान करण्यात आलेला शासन अंशदानाची रक्कम व त्यावरील व्याज / लाभ इ.संबंधित रुग्णता सेवानिवृत्त कर्मचारी / मृत कर्मचाऱ्याचे कुटुंबिय यांचेकडून वसूल करून शासन लेख्यात जमा करण्याकरिता वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.रानिप्र-

२०२३/प्र.क्र.५७/सेवा-४, दि.२४.०८.२०२३ व शासन शुध्दीपत्र दि.२०.११.२०२३ अन्वये खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष देण्यात आले आहेत.

शासनाचे अंशदान	००७१-निवृत्तिवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या व वसुलीच्या जमा, (०१) नागरी, (१०१) अभिदाने व अंशदाने, (०१) अभिदाने व अंशदाने, (०१)(१४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम (००७१०२५३०१)
शासनाचे अंशदानावरील व्याज	००४९-व्याजाच्या जमा रकमा, (०४) राज्य / संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा, (८००) इतर जमा रकमा, (०१) इतर जमा रकमा, (०१)(५४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज (००४९५१३४०१)

(४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ लागू करण्यात आली आहे. अशा प्रकरणी शासनाचे अंशदान “००७१-निवृत्तिवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या व वसुलीच्या जमा, (०१) नागरी, (१०१) अभिदाने व अंशदाने, (०१) अभिदाने व अंशदाने, (०१)(१४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम (००७१०२५३०१)” या लेखाशीर्षाखाली जमा करण्यात यावे तसेच शासनाच्या अंशदानावरील व्याज “००४९-व्याजाच्या जमा रकमा, (०४) राज्य / संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा, (८००) इतर जमा रकमा, (०१) इतर जमा रकमा, (०१)(५४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज (००४९५१३४०१)” या लेखाशीर्षाखाली जमा करण्यात यावे.

३. जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषि विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक योग्य त्या फेरफारांसह लागू राहील.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०१०११२३६२३९८०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( मनिषा यु. कामटे )

शासनाचे उप सचिव.

प्रति,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- ३) महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- ४) महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- ५) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- ६) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई.
- ७) संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई.

- ८) मुख्य लेखा परीक्षा, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई.
- ९) उपमुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती.
- १०) वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे / नागपूर / औरंगाबाद / नाशिक.
- ११) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १३) मा.विरोधी पक्ष नेता, विधानसभा / विधानपरिषद.
- १४) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई.
- १५) राज्यपालांचे सचिव.
- १६) मुख्यमंत्र्यांचे सचिव.
- १७) सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव.
- १८) प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा), मुंबई.
- १९) प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- २०) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- २१) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २२) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- २३) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई / नागपूर / औरंगाबाद.
- २४) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
- २५) आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व).
- २६) सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ ला मजला, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२.
- २७) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २८) सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), पोट माळा, वांद्रे, मुंबई - ४०० ०५१.
- २९) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.
- ३०) कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, १४४९, सदाशिव पेठ, संकल्प खजिना महाल बोळ, एस.पी.कॉलेजसमोर, पुणे ४११ ०३०.
- ३१) अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट पेंशनर्स असोसिएशन, बेळगांव.
- ३२) मंत्रालयातील सर्व विभाग.
- ३३) सर्व विभागीय आयुक्त.
- ३४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- ३५) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष.
- ३६) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
- ३७) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ३८) तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३९) सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण).
- ४०) संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई.
- ४१) सर्व विभागीय शिक्षण उप संचालक.
- ४२) सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक.
- ४३) कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.
- ४४) कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
- ४५) कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला.
- ४६) कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
- ४७) कुल सचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेर, जिल्हा रायगड.
- ४८) कुल सचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.
- ४९) बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई - ४०० ००१.

- ५०) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२०.
- ५१) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई - ४०० ००४.
- ५२) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरली, मुंबई - ४०० ०१३.
- ५३) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई - ४०० ०२५.
- ५४) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१.
- ५५) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई - ४०० ०२८.
- ५६) ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५७) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५८) उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५९) कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६०) वित्त विभागातील सर्व कार्यासने.
- ६१) निवड नस्ती.